IL&FS Transportation Networks Limited

|L&FS Financial Centre, | T +91 22 2653 3333 Plot C-22, G Block, Mumbai 400 051 INDIA

F +91 22 2652 3979 Bandra Kurla Complex, W www.itnlindia.com CIN L45203MH2000PLC129790

June 28, 2021

**General Manager** 

Listing Department Bombay Stock Exchange Limited P.J. Tower, Dalal Street Mumbai 400 001

**Vice President** 

Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code No: IL&FSTRANS EQ

**Scrip Code No: <u>533177</u>** 

Dear Sirs.

#### **Newspaper Publication of Notice of Equity Shareholders of the Company** Re:

Pursuant to Regulation 30 and pursuant to 47(3) read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Please find enclosed copy of newspaper publication of 'Notice of Equity Shareholders of the Company, regarding transfer of Unclaimed Dividend /Shares to Investor Education & Protection Fund("IEPF") published in Financial Express and Navshakti on June 28, 2021.

As required under Regulation 46(2)(q) the said notices have also been placed on the Company's website at www.itnlindia.com and the members may refer to the same for details.

Kindly take the same on record.

Thank you

Yours faithfully,

For IL&FS Transportation Networks Limited

Sd/-Krishna Ghag Vice President & Company Secretary

Encl: As above

**FINANCIAL EXPRESS** 

### PUBLIC NOTICE

We, M/s. Prime Space through its partner Mr. Anil Eknath Yelwande hereby bring to the kind notice of general Public that Environment Department, Government of Maharashtra has been accorded Environmental Clearance for our commercial project at S. No. 172/1B,172/1C,village Wakad, Tal. Mulshi, Dist. Pune vide letter dated 31st March, 2020 bearing file No. No. SIA / MH / MIS / 123159 / 2019. The copies of the clearance letter are available with Maharashtra Pollution Control Board and may also be seen on the Website of the Department of Environment, Government of Maharashtra at http://ec.maharashtra.gov.in

M/s. Prime Space through its partner Mr. Anil Eknath Yelwande

#### SHIVAGRICO IMPLEMENTS LIMITED CIN. L28910MH1979PLC021212

Regd. Office: A-1, Gr. Floor, Adinath Apartment 281, Tardeo Road, Mumbai 400007 (T)+91.22.23893022 / 23 Email id : shivimpl@shivagrico.in Website : www.shivagrico.in

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER \ YEAR ENDED 31ST MARCH, 2021

(In terms of Regulations 47 (1)(b) of the SEBI ( Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.)

5-2-1-	The state of the s	ACCESS TO A STATE OF THE STATE		
PARTICULARS	Quarter Ended as on 31-03-2021	Quarter Ended as on 31-03-2020	Year ended as on 31-03-2021	Year ended as on 31-03-2020
Total Income from operations ( Net )	1172.01	1081.84	3828.02	2540.12
Not Profit / (Loss) for the period before tax, Exceptional and / or Extra Ordinary Items	14.81	5.93	31.36	(40.65)
Net Profit / (Loss) for the period before tax, (after Exceptional and / or Extra Ordinary flems)	14.81	6.93	31.36	(40.65)
Net Profit / (Loss) for the period after tax. (after Exceptional and / or Extra Ordinary flems)	4.17	(0.38)	9.90	(44.62)
Total comprehensive income for the period	4.27	(0.38)	9.99	(53.64)
(comprising profit/loss for the period (after Tax) and other comprehensive income (after Tax)				
Equity Share Capital	501.36	501.36	501.36	501.36
Reserves ( excluding Revalution Reserve as shown in the Balance Sheet of the previous year)	0	0	119.26	109.26
Earning Per Share ( before extraordinary items) Basic : Diluted :	80.0 80.0	(0.01)	0.20 0.20	(0.89) (0.89)
Earning Per Share (after extraordinary items) Basic: Diluted:	80.0 80.0	(0.01) (0.01)	0.20 0.20	(0.89) (0.89)

on 31st March, 2021 filed with the stook exchange (BSE Limited) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterty. Financial results are available in the "Investors" section of the company's website ( www.shivagrico.in ) and on the stock exchange ( www.bseindia.com)

For Shivagrico Implements Limited

Vimal Chand M Jain Date: - 25-06-2021 Place: Mumbai

Raimugat Society, Naranpura Char Rasta, Ankur Road Naranpura, Ahmedabad-380013. Phone No.: 079-29601200 Fax No.: 079-29601210 RATNAMANI E-mail: investor@ratnamani.com, Website: www.ratnamani.com CIN: L70109GJ1983PLC006460

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR TDS ON DIVIDEND AND UPDATION OF PAN, EMAIL & BANK DETAILS NOTICE is hereby given that the 37th Annual General Meeting of Members of the Company

is scheduled to be held on Monday, September 27, 2021, at 10:00 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OVAM") in compliance with the procedure prescribed in General Circular No.20/2020 dated May 5, 2020 read with General Circular No.14/2020 dated April 8, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020 and General Circular No.02/2021 dated January 13, 2021 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEB/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEB/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred to as "Circulars"), companies are allowed to hold their AGMs through VC/OAVM facility, without the physical presence of members at the AGM venue. Hence, the ensuing 37th AGM is being held through VC/OAVM facility to transact the businesses as set out in the Notice convening 37th Annual General Meeting of the Company. In compliance with the aforesaid MCA and SEBI circulars, the electronic copies of the

Notice of the 37th Annual General Meeting and Annual Report 2020-21 of the Company, will be sent only by e-mail to all those members, whose e-mail lds are registered with the Company or the Registrar & Transfer Agent i.e. Link Intime India Private Limited or with their respective Depository Participants (DPs). The same will be available on the Company's website at www.ratnamani.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India at www.nseindia.com and also on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com,respectively Members can vote either through remote e-voting before AGM or e-voting during the

AGM. Instructions of remote e-voting, e-voting at the time of AGM and procedure for attending the AGM through VC/OAVM facility for the members holdings shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail lds will be provided in the Notice of the AGM.

In view of the above, members are requested to register their e-mail lds or changes therein, if any, at the earliest, to receive the Notice of AGM and the Annual Report electronically and login ID and password for e-voting, electronically as per details given

For Shares held \*Visit the link https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html > select the Company "Ratnamani Metals and Tubes Limited" and follow the registration process as guided therein

> Members are requested to provide details such as Name, Folio Number, Share Certificate Number, PAN, Mobile Number and E-mail ID and also pload the image of Share Certificate / Aadhaar / valid Passport in PDF or JPEG format (Upto 1 MB) along with the supporting documents. On submission of the details, OTP will be received by the member, which

needs to be entered in the link for verification. In case of any query, the member can contact the RTA at 079-26465179

or send e-mail to ahmedabad@linkintime.co.in. Kindly contact your Depository Participant (DP) for updating e-mail Id.

For Shares held in

ematerialised

The members (in case of holding shares in physical form) who have not updated their Bank Account details for receiving the dividend, if any, directly in their bank accounts through electronic mode, may update their bank account details through the aforesaid link by uploading the necessary documents. The members (in case of holding shares in dematerialised form) are requested to contact their DPs for updating their bank account

Further, pursuant to the provisions of the Income Tax Act, 1961 (the Act), as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by a company on or after April 1, 2020, shall be taxable in the hands of the members. Therefore, the Company shall be required to deduct Tax at Source (TDS) at the time of payment of dividend and deposit the same to the credit of the Central Government. No tax will be deducted on payment of dividend to the resident individual shareholders, if the total dividend to be paid during the financial year

Tax rate application to a member depends on the availability of PAN, residential status and category of member and the documents submitted by them and accepted by the Company in accordance with the applicable provisions of the Act. Accordingly, the dividend will be paid after deducting applicable TDS, if any. All members are thereby uested to link their PAN with Aadhaar (last date June 30, 2021 unless extended), upd PAN details, any change in residential status and/or category with DPs (in case of shares are held in electronic form) or with RTA (in case of shares are held in physical form), as may be applicable, before the record date i.e., September 20, 2021.

Application forms for claiming NIL or less rate of TDS by Resident members (such as Form 15G / Form 15H in case of individuals and self-declaration by entities) and by Non-Resident members (such as Form 10F and Self-declaration) can be downloaded from the https://web.linkintime.co.in/client-downloads.html > General > Form 15G / 15H / 10F and also available on the website of the Company at www.ratnamani.com in investor relation/intimation to stock exchange section.

To enable us to determine applicable rate of TDS / withholding tax, you should upload necessary documents at https://web.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html or send by e-mail to investor@ratnamani.com on or before September 20, 2021. No communication on tax determination / deduction shall be considered after September

Further, pursuant to the Finance Act, 2021, Section 206AB of the Act is applicable with effect from July 1, 2021, whereby tax would be required to be deducted at twice the applicable rate in respect of any sum or amount or income paid or payable or credited to a

Pursuant to the Act, specified person shall mean: A person who has not filed return of income for both of the two assessment years

relevant to the two previous years immediately prior to the previous in which the tax is required to be deducted and the time for filing tax return under Section 139 (1) of the Act

has expired for both these assessment years; and Aggregate of tax deducted at source and tax collected at source in his / her case is Rs. 50,000 or more in each of these two previous years.

Accordingly, the members are requested to note the provisions of the Act, However, the aforementioned withholding of tax at higher rate shall not apply to a Non-Resident who does not have a Permanent Establishment / fixed base in India.

An e-mail communication in the matter along with the declaration form has been sent, to those members, whose e-mail ids are registered with the DPs or with the RTA, as the case

may be. For, RATNAMANI METALS & TUBES LTD PLACE: AHMEDABAD ANIL MALOO COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER DATE: 25/06/2021

This Notice is also available on the Company's website www.ratnamani.com and also available on the website of BSE Limited ("BSE") at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com

financialexp.epapr.in

Super Crop Safe Ltd will be held on Wednesday, 30th June, 2021 inter-alia to consider and adopt Audited financial results for Last quarter and Year ended on 31st March 2021. Intimation in this regard is also available on the website of the Company i.e. www.supercropsafe.com and on the website of stock exchange i.e. www.bseindia.com

Super Crop Safe Limited

CIN: L24231GJ1987PLC009392

Regd. Office: C-1/290, GIDC Estate, Phase I, Naroda, Ahmedabad-382330

Phone: 079-22823907, Email: super\_crop\_safe@yahoo.com, Website: www.supercropsafe.com

**NOTICE** 

Notice is hereby given pursuant to provision of Regulation 47 of SEBI

(LODR) Regulations, 2015, that a meeting of Board of Directors of

Place: Ahmedabad Date: May 23, 2021

For, Super Crop Safe Ltd Hiral Patel Company Secretary

#### YYMS FASHIONS INDIA LLP **Before the Central Government** Registrar of Companies, Mumbai In the matter of sub-section (3) of Section 13

of Limited Liability Partnership Act, 2008 and rule 17 of the Limited Liability Partnership Rules, 2009 In the matter of the Limited Liability

Partnership Act, 2008, Section 13 (3) AND

In the matter of NYMS FASHIONS INDIALLP

having its registered office at Block No. 65-A,

3<sup>rd</sup> Floor, Evergreen Industrial Estate, Shakti Mill Lane, Off Hains Road, Mahalaxmi Mumbai – 400011, Maharashtra ... Petitioner Notice is hereby given to the General Public that the LLP proposes to make a petition to Registrar of Companies, Mumbai under section 13 (3) of the Limited Liability Partnership Act. 2008 seeking permission to change its Registered office from the state of "Maharashtra" to the state of "West Bengal". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the LLP may deliver or cause to be delivered or send by Registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition supported by an affidavit to the Registrar of Companies, Mumbai, within 21(twenty one) days from the date of publication of this notice with a copy to the petitioner LLP at its registered office at the address mentioned above. For and on behalf of

NYMS FASHIONS INDIA LLP KRITESH CHOPRA (Designated Partner) Date: 28/06/2021 BJ-396. Salt Lake City Place: Kolkata Sector- II, Kolkata - 70009



Name of the

### STATE BANK OF INDIA

Station Road Branch, Halvad

POSSESSION NOTICE {Immovable property under Rule 8(1)} Notice is hereby given under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act. 2002 an

in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule-8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, The Bank issued demand notices on the date mentioned against account and amount stated hereinafter calling upon them to repay the amount within sixty days from the date of receipt of said notices. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers, guarantors and the public in general that the undersigned has taken the possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Rules on the dates mentioned against account and amount below. The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the

The borrower and guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealing with the

property will be subject to the charge of State Bank of India for the amount and interest thereon. Detail of Property where Possession has been taken is as follow:-

Description of the Mortgaged Properties

Borrower	(Movable/Immovable)	(as per Notice u/s 13(2))	Date of Demand
Borrower:	(Equitable Mortgage of Immovable Properties)	Rs. 8,85,903/-	Notice
Shri Rahil Dildarbhai	Please mention the particulars of the immovable properties mortgaged to		
Loladia.	the Bank as stated in the Documents having reference to the mortgage	Lacs Eighty Five	
	documents/deeds (Schedule 'B') (Covered under Doc. No. 3011/2015)	Thousand Nine	
	Dated 04.12.2015).	Hundred Three	
	All that piece and parcel of Plot of land admeasuring about 90.00 Sq. Mtrs.		Date of
	Described as Residential Plot No. 28 Paiky & 91-Paiky, Revenue Survey No.	12/11/2020	Possession
	198/1P, 199/1/P1/P1, 203/P1, 202/P1, 203/P2, 197/1, 197/2, 199/1P2/P1		25/06/2021
	Total Admeasuring 99-75 Sq. Mtr. Naklankdham Tounship, Sukhpar Tal:		
	Halvad Distt. Morvi, State of Gujarat, and Bounded as under: North By:		
	House No. 9, This wall is combine, <b>South By:</b> House No. 7, This wall is		
	combine, East By: 7.50 Mtr. Road, West By: Plot No. 27 & 44		
Date - 28/06/2021 P	lace - Halvad Sd/-, Authorised Off	icer, State Bank	c of India

### MACPOWER CNC MACHINES LIMITED

Plot No.2234, Nr. Kranti Gate, GIDC Metoda, Tal. Lodhika Dist. Rajkot-360021, Gujarat

(CIN: L30009GJ2003PLC043419, Web: www.macpowercnc.com, E-Mail - cs@macpowercnc.com)

Extract of Audited Financial Results for the Quarter & Financial Year ended 31/03/2021

Sr. No.	Particulars	For quarter ended			For Year ended	
		31-03-21	31-12-20	31-03-20	31-03-21	31-03-2
1	Total income from operations (incl. other income)	5,013	3,480	2,454	11,322	8,253
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	364	246	156	675	391
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	364	246	156	675	391
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	345	124	36	603	273
5	Total Comprehensive Income for the period	5	(2)	(3)	(1)	(10)
6	Equity Share Capital	1,000	1,000	981	1000	981
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	700		**	6,246	5,663
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs.10/ each) basic and Diluted EPS	3.44	1.24	0.36	6.03	2.73

Note: The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the guarter and year ended are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com) & on Company's website (www.macpowercnc.com) For Macpower CNC Machines Limited

Place: METODA/RAJKOT

Date: 25-06-2021

Rupesh Mehta, Managing Director DIN: 01474523


#### PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of Alkyl Amines Chemicals Limited having its Registered Office at 401-407, Plot No.10, Nirman Vyapar Kendra, Sec-17, Vashi, Navi Mumbai registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Certificate Distinctive No. of Name of the Folio Shareholder/s No. No. (s) Number/s Shares Mayaben Ashokbhai Patel M01824 1805 20027911-Ashokbhai Punjabhai Patel

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101 L.B.S. Marg Vikhroli (W) Mumbai-400083 within 15 days of this notice after which no claim will be entertained and the Company shall

Proceed ton issue Duplicate Share Certificate/s. Name of Legal Claimant Place: Bharuch Mayaban Ashokbhai Patel Date: 26-06-2021 Ashokhhai Punjabhai Patel



Regd. Off: The IL&FS Financial Centre, Plot no. C-22, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai 4000 051 Tel. No.: +91 22 2653 3333, Facsimile: +91 22 2652 3979 Email: itnlinvestor@ilfsindia.com, Website: www.itnlindia.com

CIN: L45203MH2000PLC129790

### Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013,

read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("IEPF Rules"), all the shares in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for seven consecutive years are required to be transferred by the Company in favour of Investor Education and Protection Fund ("IEPF"). Pursuant to IEPF Rules, necessary intimation is being sent to the concerned shareholders who

have not claimed / encashed dividend for the financial year 2013-14 and all subsequent years thereafter declared by the Company and whose shares are liable to be transferred to IEPF. The Company has uploaded details of such shareholders and the shares due for transfer to IEPF on its website: www.itnlindia.com. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority only after following the procedure prescribed under the Rules. In case the Company does not receive any valid claim from the concerned shareholders by September 27, 2021, the Company shall with a view to comply with the requirements of the said Rules, transfer the shares to the IEPF as per the procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to IEPF. In case of any queries / clarifications, please contact our Registrar & Transfer Agents: Link Intime

India Private Limited, Unit:- IL&FS Transportation Networks Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West). Mumbai 400 083, Telephone No: +91 22 4918 6200/ 1800 2208 78, Fax: +91 22 4918 6060, Email: iepf.shares@linkintime.co.in For IL&FS Transportation Networks Limited

Krishna Ghag Vice President & Company Secretary Surksha

यूनियन बैंक 🕠 Union Bank CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTMENT

Vishrantwadi Branch -Ground Floor & 1st Floor, Kasturba Co. Op. Housing Society, Opposite Shopper Orbit & Big Bazaar, Vishrantwadi, Pune - 411015

# Demand Notice issued u/s. 13(2) of SARFAESIA, 2002

To, Borrower

Place: Pune

**Particulars** 

M/s ROYAL BAKING - Survey No. 694/2, Gavhane Vasti, Dhawale Nagar, Near Laxmi Chowk, New Phase II Road, Hinjewadi, Pune 411057, Maharashtra

Proprietor: Mr. Rahul Dattatray Ghorpade - Survey No. 694/2, Prakash Nagar, Gavane Vasti, Bhosari, Pune 411039

Co Borrower & Mortgagor : Mr. Dattatray Dinkar Ghorpade -

Survey No. 694/2, Prakash Nagar, Gavane Vasti, Bhosari, Pune 411039

SUB: Enforcement of Security Interest Action Notice - in connection with the credit facilities being enjoyed by account - M/s Royal Baking, with us - Classified as NPA

We have to inform you that your Secured Over Draft account with our Vishrantwadi branch has been classified as NPA account on date 31.03.2021 pursuant to your default in making repayment of dues / interest as on 31.03.2021 a sum of Rs. 27.00.813.36 (Rupees Twenty Seven Lakhs Eight Hundred Thirteen & Paise Thirty Six only) is outstanding in your account as shown below

Amount (in Rs.)	Amount Due (in Rs.)
23,00,000.00	25,58,229.36
1,34,099.00	1,42,584.00
24,34,099.00	27,00,813.36
	23,00,000.00 1,34,099.00

In spite of our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding in your account / accounts and you have not discharged your liabilities.

This is therefore to call upon you in terms of section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act (SARFAESIA) 2002 to pay a sum of Rs. 27,00,813.36 (Rs. Twenty Seven Lakhs Eight Hundred Thirteen and Paise Thirty Six only) is outstanding in your account as shown below: together with contractual rate of interest from 01.04.2021 with monthly rests / as per terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which we shall be constrained to enforce the following securities created by you in favour of the Bank by exercising any or all of the rights given under the said Act

Land & Building - Residential belonging to Mr. Dattatray Dinkar Ghorpade, Situated at Survey No.694, Hissa No.2/1, Gavane Wasti, Near PCMC Hospital & Jai Malhar Kirana Store, Mauje - Bhosari, Taluka - Haveli, Pune - 411039 and bounded by -

East: Road West: Internal Lane North: Property of Mrs. Kaushalya Pabale South: Property of Mr. Jagannath Bhosale

Please note that if you fail to remit the dues within 60 days & if Bank exercises all its rights under this act and if the dues are not fully satisfied with the sale proceeds of the secured assets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law / Debts Recovery Tribunal for recovery of the balance amount from you. You are hereby put on notice and your attention is invited to the provision of SARFAESI Act that as per Section

13 (8) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. read with rule 3(5) of Security Interest (Enforcement)(Amendment) Rules, 2002, you can tender the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by the secured creditor at any time before the date of publication of the notice for public auction or by inviting quotations or tender from public or by private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets. Please also note that if the amount of dues together with the costs, charges and expenses incurred by the secured creditor is not tendered before the date of publication of notice for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets by public auction or by inviting quotation or tender from public or private treaty as stated above, you shall

You are requested to note that as per section13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained / prevented from disposing of or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the bank. Please also note that any violation of this section entails serious consequences

Date: 03.04.2021 Union Bank of India RAJKUMAR FORGE LIMITED

**Email ID:** invest@rkforge.in **Phone No.** 8956616160 **Website:** www.rkforge.in EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS

CIN: L28910PN1990PLC056985

REGD OFFICE: Office No. 511 To 513, Global Square, S. No. 247, 14B, Yerawada, Pune - 411 006

FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021 (INR.in Lakhs except earnings per share)

Authorized Officer

Year ended

(31.03.2021) (31.03.2020) (31.03.2021) (31.03.2020) 969.62 1,244.15 4.061.84 5.099.38 Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax. Exceptional and/or Extraordinary items) 84.18 126.82 439.04 558.60 3 Net Profit / (Loss) for the period before tax 84.18 126.82 439.04 558.60 (after Exceptional and/or Extraordinary items) Total comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and 59.23 41.13 348.29 449.37 other comprehensive income (after tax)} 1,093.94 1.093.94 1.093.94 1,093.94 Equity share capital 6 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the 1,569.59 1.891.34 previous year Earnings per share (of Rs. 10/- each) (Not Annualized)\* 3.27 4.18 0.38 Basic 0.63 3.27 Diluted 0.63 0.38 4.18

Notes:-

Place: Pune

Date : 26-06-2021

1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated July 05, 2016. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.rkforge.in).

2) The above financial results for the quarter and year ended March 31, 2021 have been subjected to the Statutory Audit by the Statutory Auditor of the Company and reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their meeting held on June 26, 2021.

> For Rajkumar Forge Limited Nitin Rajore **Whole Time Director**

> > DIN: 01802633

State Bank of India, Retail Asset Central Processing Centre -II: Tara Chambers near Mariaai Gate, Wakdewadi,

**O**SBI Mumbai-Pune Road, Pune- 411003. Tel: (020) 25618302, Email: agmracpc2.pune@sbi.co.in Publication of Notice regarding possession of property u/s 13(4) of SARFAESI Act, 2002

Notice is hereby given under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

(54 of 2002) & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 & Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a Demand Notice was issued on the dates mentioned against each account and stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the

undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of power conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 9 the said Act on the dates mentioned against each account. The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the STATE BANK OF INDIA for an amount and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Sr. No	Name and address of the Borrower	Description of immovable property	Date of Demand Notice	Date of Symbolic Possession	Outstanding (Rs.) as on Date
1.	Mr. Dinesh Devram Gaikwad (Borrower) Mrs. Mukta Dinesh Gaikwad (Co-borrower) Flat No-403, 4th Floor, Building No-B- 1, "Umang Homes", Gat No.690 to 710, Wagholi, Taluka-Haveli, Dist- Pune.412207. Home Branch- Koregaon Bhima A/C No. 31599151605 SBI Home Loan TL	mtrs. Carpet + one covered car	16.01.2021	24.06.2021	Rs. 7,73,523/- [Rupees Seven Lakh Seventy Three Thousand Five Hundred Twenty Three only] as on 16/01/2021 Plus further interest with incidental expenses, charges, cost etc. incurred / to be incurred.
2.	Mr. Amol Vijay Nasikkar (Borrower) Flat No-20, 1st Floor, "Sumangal Heights Sahakari Gruhrachana Sanstha Maryadit" Survey No.12, Hissa No.1/2, Wadgaon Budruk, Taluka-Haveli, District-Pune-411051.	Floor, "Sumangal Heights Sahakari Gruhrachana Sanstha		24.06.2021	Rs.22,50,982/- [Rupees. Twenty Two Lakhs Fifty Thousand Nine Hundred Eighty Two only] as on

08/02/2021 with Home Branch-Khadki (Built-up), Survey No.12, Hissa No.1/2, Mouje Wadgaon further interest with A/C No.36940407099 incidental expenses, Budruk, Taluka-Haveli, District-MC-SBI Home Loan Pune and bounded as per charges, cost etc. A/C No.36940413581 Schedule of Agreement to sale incurred / to be MC-SBI Home Top-up TL dated 28/03/2012. A/C No.36940659977

> Sd/-Authorised Officer, State Bank of India RACPC-II, Pune

incurred.

Date: 28.06.2021 Place: Pune

Mumbai, June 28, 2021.

श्रीम. अदिती मुखर्जी यांच्या नावामधील वारसदारीच्या मार्गे फ्लॅट क्र. बी/७/५०, एमआयजी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी (न्यू अलॉकेशन बी३-१० एक्स बीकेसी) च्या प्रस्तावित हस्तांतराच्या संदर्भात सुचना देण्यात येत आहे फ्लॅट हा मुळतः महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड द्वारे श्री. अमल चंद्र भट्टाचार्य यांच्या नावे वाटप केला ज्यांचे २६ फेब्रुवारी, १९९५ रोजीस निधन झाले. ज्यानंतर नामनिर्देशनामार्गे फ्लॅट हा विधवा फ्ली श्रीम, रीना भट्टाचार्य यांच्या नावे १७.०७.१९९५ रोजी हस्तांतर केला. त्यानंतर श्रीम. रीना भट्टाचार्य यांचे २२.०४.२०२१ रोजी निधन झाले असून त्यांच्या परचात ३१.०८.२०१९ रोजीच्या इच्छापत्रानुसार सौ. अदिती मुखर्जी यांना अंत्यदानीत केले. फ्लॅट हा आता श्रीम. रीना भट्टाचार्य याचे १ ले एकमेव जीवित वारसदार म्हणजेच सौ. अदिती मुखर्जी यांच्या नावे हस्तांतरित होण्यास प्रस्तावित आहे. या प्रसंगी कोणतीही व्यक्ती ज्यांना सौ. अदिती मुखर्जी यांच्या नावे वारसदारीच्या मार्गे फ्लॅट क्र. बी/७/५० च्या सदर हस्तांतरनासाठी कोणताही आक्षेप असल्यास त्याला/तिला या जाहीर सूचनेच्या प्रकाशनाच्या १४ दिवसांत एमआजी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड ज्यांचे कार्यालय बांद्रा पूर्व, इमारत क्र. बी/१७ मागे येथे कळवणे आवश्यक आहे कसूर केल्यास श्रीम. अदिती मुखर्जी यांच्या नावे हस्तांतर केले जाईल.

> (संजय ल्थरा) सचिव, एमआयजी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. बांद्रा पूर्व, मुंबई-५१



सहकार कश्च, झो.पु.प्रा.मुंबई 可. 京. SRA/CO/OW/२०२१/२३४४५ दिनांक: २५/०६/२०२१

#### सर्वसाधारण सभेची नोटीस

(नियोजित) क्रांती नगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, फायनल प्लॉट नं.१५, टी.पी.एस.२, गोपी टैंक रोड, माहिम, मुंबई - ४०००१ ६ या संस्थेची नोंदणीपुर्वीची सर्वसाधारण सभा घेण्यासाठी प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६९ दि. २३/१०/२०१५ अंशत: बदल आदेश दिनांक ३०/०६/२०२० नुसार मा.सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था मुंबई शहर, झोपुप्रा, मुंबई यांच्याकडील जा.क्र.झोपुप्रा/सनिस/कार्यासन-१/टे.सी.३/SRA/CO/OW/२०२०/ २२०९२ दि. १६/०६/२०२१ रोजीच्या आदेशान्वये माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६९, दि.३१/१२/२०१५ व अंशत: बदल आदेश दिनांक ३०/०६/२०२० मधील तरतुदीस अनुसरुन सदरची सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १३/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता ठिकाण १ला मजला, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, अनंत कानेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेस संस्थेच्या नांवे मंजुर परिशिष्ट-२ मधील प्राधिकृत गट प्रमुख पात्र झोपडीधारकांनीच उपस्थित राहावे. अन्य पात्र झोपडीधारकांनी प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार झूम ॲप (ZOOM APP)द्वारे सभेच्या दहा मिनिट अगोदर विहित तारखेस व वेळेत सहभागी व्हावे तसेच मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक म्हणून निवडणुकीत ज्या पात्र झोपडीधारकांना सहभाग घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी सदर सभेस प्रत्यक्ष उपस्थित राहावे

User ID - 4759864543 Password - 123456

: सभेचे विषय

१) १ मुख्यप्रवर्तक व १० इतर प्रवर्तक यांची निवड करणे.

- २) नियोजित संस्थेच्या नावास मान्यता घेणे व नांव आरक्षण प्रस्ताव दाखल करणेबाबत निर्णय
- संस्थेसाठी निवन उपविधी स्विकारण्यासाठी मंजूरी देणे.
- ४) संस्थेच्या नोंदणी प्रस्तावावर सद्धा करण्यासाठी मुख्यप्रवर्तक यांना अधिकार देणे.
- ५) भाग भांडवल व प्रवेश फी जमा करणेबाबत निर्णय घेणे.
- ६) संस्थेचे बँक खाते उघडण्यास मुख्यप्रवर्तक यांना प्राधिकृत करणे.
- ७) मागाहून पात्र होणाऱ्या झोपडीधारकांना संस्थेचे सभासद करून घेणे अथवा अपात्र झोपडीधारकाचे सभासदत्व रद्द करण्याचे अधिकार कार्यकारी मंडळास देणे.

ठिकाण : मुंबई दिनांक : २५/०६/२०२१

(उदय ही, पिंगळे) प्राधिकृत अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी १, झो.पु.प्रा.,मुंबई

प्रशासकिय इमारत, अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ दुरवानी क. २६७६५(००) २६७१०५०५) १८४१, विशे क. १९-२१-२६५१४५७, स्वीतासकः www.sra.gov.in ई-नेतः infolista.gov.in



ज्याअर्थी,

इमा. क्र. २, युनिट क्र. २०१-२०२ए आणि २००-२०२ बी, तळ मजला, सॉलिटिअर कॉपॉरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३.

# कब्जा सचना

(सिक्युरिटीन्फोसंमेंट) रुल्स, २००२ चा निवम-८(१) पहा) (स्थावर मिळकतीकरिता)

मूळ धनको भारत को-ऑपरेटिव्ह बैंक (भुंचई) लि. यांच्याकडून १४ फेब्रुवारी, २०२० दिनांकित अभिहस्तांकन कराराद्वते एएसआरईसी (इंडिया) लिमिटेड, भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या क्षमतेत कार्यरत यांनी तारण कर्ज सह सिक्युरिटीज संपादन केल्या. भारत को-ऑपरेटिव्ह बैंक (मुंबई) लि. चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम ९३(२) अन्तये अन्तये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात रू. २७,८९,७७,१८५.०८ (रुपये सत्तावीस करोड एकोणनच्चद लाख सत्त्वाहत्तर हजार एकशे पंच्याऐंशी आणि पैसे आठ मात्र) अधिक २६.०९.२०२० रोजीपासूनचे पुढील व्याज, परिव्यय आणि त्यावरील इतर प्रभार अशी सूचनेत नम्द राष्ट्रम चुकती करण्यासाठी कार्बदार/संचालक/गहाणदार/हमीदार मे. शिल्पाकर क्लोधिंग कं., भागीदार/संयुक्त कर्जदार, श्री. मेहल नवलकिशोर पारेख, भागीदार/संयुक्त कर्जदार सी.गीता मेहल पारेख, भागीदार/संयुक्त कर्जदार श्री. शिल्प मेहल पारेख, भागीदार/संयुक्त कर्जदार श्री. लब मेहल पारेख, भागीदार/संयुक्त कर्जदार श्री. कुण मेहल पारेख (यानंतर कर्जदार असा उद्घेख)

यांना बोलाविण्यासाठी दिनांक २५.०९.२०२०, संदर्भ क्र. एएसआएईसी/सरफैसीए/३९९/२०२०-२१ रोजीची मागणी सुचना निर्गमित केली होली. सदर अकवाकी २४.०९.२०२० रोजीसची भारत को-ऑपरेटिव्ह बैंक (मुंबई) लि. सह तुमचे केंद्रा क्रेडीट सुविधा खाते क्र. २००४१३१००००१६९१ आणि मुदत कर्ज खाते क्र. ०००४३३५१००६५८६५ आणि मुदत कर्ज खाते क्र. ०००४३३५१००६६०४० च्या संदर्भातील २५.०९.२०२० दिनांकीत मागणी सूचनेत नमूद सह प्रदानाच्या तारखेपथैत पुढील व्याज, खर्च, परिव्यय, प्रभार इ. नमूद आहे. सदर अंतटच्या कलम १३(४) अन्वये आम्ही गहागदाराच्या परिसरात प्रवेश केला आणि २५.०९.२०२० दिनांकीर मागणी स्वनेनुसार प्रदानाची मागणी केली.

भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. बांच्याकडून १४.०२.२०२० दिनांकित अभिहस्तांकन कराराला अनुसरून एएसआरईसी (इंडिया) लि. यांनी वरील उद्घेखित विशीय मला सह सर्व अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध सह सरफैसी ॲक्ट, २०२० च्या कलम ५ अन्वये मुलभूत सिक्युरिटी इंटरेस्ट संपादन केल्या. कर्जदार/संचालक/महाणदार/हमीदार यांनी स्वकम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून

कर्जदार/संचालक/गहाणदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस बाद्वारे सूचना देण्यात वेते की. निम्नस्वाक्षरीकार एएसआरईसी (इंडिया) लिमिटेड, तारण धनकोचे प्राधिकृत अधिकारी यांनी सदर २३ जून, २०२१ रोजी सदरह अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदर रूसच्या नियम ८ अन्यये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात ग्रेते की, त्यांनी सद्दरह मिळकतीच्या देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार वांस **मे. शिल्पाकर** क्लोधिंग कं., भागीदार/संयुक्त कर्जदार, श्री. मेहल नवलकिशोर पारेख, भागीदार/संयुक्त कर्जदार सी.गीता मेहल पारेख, भागीदार/संयुक्त कर्जदार श्री. शिल्प मेहल पारेख, भागीदार/संयुक्त कर्जदार श्री. लव मेहल पारेख, भागीदार/संयुक्त कर्जदार श्री. कुश मेहल पारेख (यानंतर कर्जदार असा उद्देख) यांचे केंग्र क्रेडीट सुविधा खाते क्र. ०००४१३१००००१६९१ आणि मृदत कर्ज खाते क्र. ०००४३३५१००६५८६५ आणि मुदत कर्ज खाते क्र. ०००४३३५१००६६०४० करिता रु. २७,८९,७७,१८५.०८ (रुपये सत्तावीस करोड एकोणनव्यद लाख सत्त्वाहतर हजार एकशे पंच्याऐंशी आणि पैसे आह मात्र) २६.०९.२०२० रोजीस सह प्रदानाच्या तारखेपर्यंत पुढील ज्याज, खर्च, परिव्यय प्रभार, च्या प्रधाराच्या अधीन गहील

कर्डदारांचे लक्ष तारण मना विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरत्दींकडे वेथण्यात येत आहे.

### स्थावर मिळकतीचे वर्णन

## लगतचे सर्व ते माग आणि विभाग

- . सी. गीता मेहूल पारेख यांच्या मालकीचे १९ वा रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१ येथे स्थित मुंबई शहराचा नोंदणीकृत जिल्हा आणि मुंबई उप नोंदणीकृत जिल्हा मध्ये गाव चेंबूर, तालुका कुलीचा जमीन धारक प्लॉट क्र. १०, एस.एस. स्क्रिम III, सी.टी.एस. क्र. ९०९, ९०९/१ ते ९०९/५ च्या भाग आणि विभाग वर बांधलेली हित्व आशिष कमर्शिअल कॉम्प्लेक्स नावे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर, ऑफिस क्र. ४०३, मोजमापित २९८ ची.फू. (बिल्ट अप क्षेत्र) आणि सीमाबद्ध द्वारे: उत्तर: मल्हार हरित (प्लॉट क्र. ७), दक्षिण: १९ वा रोड, पूर्व: प्लॉट क्र. ११, पश्चिम: प्लॉट क्र. ९.
- श्री. मेहल एन पारेख यांच्या मालकीचे १७ वा रोड, चेंब्र, मुंबई-४०००७१ वेथे स्थित मुंबई शहराचा गोंदर्गीकृत जिल्हा आणि मुंबई उप गोंदणीकृत जिल्हा मध्ये एम वॉर्डच्या पालिका न्यायाधिकारीतेत मुल्यांकीत प्लॉट क्र. ३७, सी.टी.एस. क्र. ९२७ येथे असलेले आणि वसलेले रत्नदीप को ऑपरेटीव्ह हाऊर्सिंग सोसायटी लि. च्या दसऱ्या मजल्यावर, फ्लॅट क्र. १९, मोजमापित ३५० चौ.फू. (चटर्ड क्षेत्र) आणि सीमाबद्ध द्वारे: उत्तर: दिव्या सीएचएस लि., दक्षिणळ १७ वा रोड, पूर्व: राजेश्यरी सीएचएस लि., पश्चिम: कुमकुम सीएचएस लि.
- . मे. शिल्पकार क्लोबिंग कंपनी यांच्या मालकीचे मालकीचे आंबेडकर गार्डन, सेन्ट्रल एव्हेन्य रोड, चेंब्र (पूर्व), मुंबई-४०००७१ येथे स्थित मुंबई उपनगर स्किम क्र. ॥, मध्ये गाव चेंबूरचा वर्गीन धारक प्लॉट क्र. ११२-बी, सीटीएस क्र. १७७ च्या भाग आणि विभागावर बांधलेले आरएनए बिझनेस पॉईंट नावे जात इमारतीमध्ये तळमजल्यावर कमर्शिअल युनिट क्र. ०१, मोजमापित १८०० चौ.फू. (बित्ट अप क्षेत्र) आणि सीमाबद्धः उत्तरः ओम प्रकाश आकेंड, दक्षिण: बांधकाम चालु असलेली इमारत, पूर्व: चेंबूर बस डेपो, पश्चिम: आंबेडकर
- में, शिल्पकार क्लोधिंग कंपनी यांच्या मालकीचे मालकीचे आंबेडकर गार्डन, सेन्टल एक्हेन्य रोड, चेंबर (पर्व), मंबरं-४०००७१ येथे स्थित मंबर्ड उपनगर स्क्रिम क्र. ॥, मध्ये गाव चेंबरचा जमीन धारक प्लॉट क्र. ११२-बी, सीटीएस छ. १७७ च्या भाग आणि विभागावर बांधलेले आरएनए विश्वनेस पॉर्डेट नावे ज्ञात इमारतीमध्ये तळमजल्यावर कमर्शिअल युनिट क्र. १०१, मोजमापित २३०० ची.फू. (बिल्ट अप क्षेत्र) आणि सीमाबद्धः उत्तर: ओप प्रकाश आकेंद्र, दक्षिण: बांधकाम चालु असलेली इमारत, पूर्व: चेंबूर बस डेपो, पश्चिम: आंबेडकर
- फ्लॅंट क्र. १५०२, पंचरावा मजला, सी बिंग, आरएनए कंटेन्शल, सुभाष नगर, चेंब्र, मुंबई- ४०००७१. बी. मेहल परिख यांच्या नावे सभाव नगर, चेंबर, मंबई- ४०००७१ येथे स्थित असलेले आणि बसलेले जयीत धारक सब्हें क्र. ६७ ने ७१, सी.टी.एस क्र. ८३६ (धाग) वर बांधतेले आरएनए कंटेबालच्या सी विंग मध्ये पंधराच्या च्या मजल्यात्रर फ्लॅट क्र. १५०२, मोजमापित ९३९.८४ ची.फृ. (चटई क्षेत्र) आणि सीमाबद्ध ट्रारे: उत्तर: इमारत क्र. १०, दक्षिण: इमारत क्र. ४०, पूर्व: मोकळे मैदान, पश्चिम: पालिका स्कृत. (तसेच खाते श्री, मेहल एन, पारेख करीता गहाण)
- श्री. मेहल एन पारेख बांच्या नार्व मुंबई उपनगर, सुभाष नगर, चेंबूर (पूर्व), मुंबई- ४०००७१ च्या बांट्रा जिल्हाच्या गाव चेंबुर, तालुका कुर्ला, नोंट्रपीकृत उपजिल्हा चा उपनगर स्क्रिम क्र. ॥, मध्ये जमीन धारक सर्व्हें क्र. ६७ ते ७१, सीटी सन्हें क्र. ८३३ (भाग) चे भाग आणि विभागावर बांधलेले आरएनए कंटेन्शलच्या सी विंग मध्ये ९ व्या मजल्याचर वर्लट क्र. सी-९०३, मोजमापित ८३१ ची.फू. (चटई क्षेत्र) (बाल्कर्ना समाविष्ट) आणि सीमाबद्ध द्वारे: उत्तर: इमारत क्र. १०, दक्षिण: इमारत क्र. ४०, पूर्व: खुले मैदान, पश्चिम: पालिका
- (तसेच खाते एएस आणि एलके हॉस्पिटॅलिटी करीना गहाण) कर्जवार/ संयक्त सह-कर्जवार/ संचालक/हमीदार/गहाणदार/हमीदार श्री. मेहल एन. पारिख, श्री पंकज जयंतीलाल मेहता आणि सौ. गीता मेहल पारेख, मे. शिल्पकर क्लोधिंग कंपनी, थी. कुश मेहल पारेख द्वारे मालकीचे.

प्राधिकृत अधिकारी, विनांक: २३.०६.२०२१ एएसआरईसी (इंडिया) लिमिटेड epaper.freepressjournal.in

**ECO RECYCLING LIMITED** 

Andheri (East), Mumbai 400093

CIN: L74120MH1994PLC079971 422, The Summit, near WEH Metro Station, Andheri-Kurla Road,

Diluted for discontinued & continuing operations

9 Diluted for discontinued & continuing operations



0.05

1.06

2.27

0.61

Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter & Year Ended 31st March, 2021 (Rs. In Lacs) Audited Audited Audited Un-Audited Quarter Quarter Quarter Year Year **Particulars** ended ended ended ended ended 31.03.2021 31.12.2020 31.03.2020 31.03.2021 31.03.2020 1,848 1,321 Total Income from Operations 543 675 537 Net Profit/(Loss) for the period/year before tax and 156 20 547 123 exceptional items 204 Net Profit/(Loss) for the period/year before tax but after 156 204 20 547 123 Net Profit/(Loss) for the period/year after tax and 204 438 112 extraordinary items Total Comprehensive Income for the period/year 194 336 795 1,930 1,930 1,930 1,930 1,930 Paid-up Equity Share Capital 1,398 604 Reserves (excluding revaluation reserve) 0.05 2.27 0.61 Basic for discontinued & continuing operations 0.24 1.06

0.24

	(Rs. In La							
Sr. No.	Particulars	Audited Quarter ended 31.03.2021	Un-Audited Quarter ended 31.12.2020	Audited Quarter ended 31.03.2020	Year ended 31.03.2021	Year ended 31.03.2020		
1	Total Income from Operations	543	675	537	1,848	1,322		
	Net Profit/(Loss) for the period/year before tax and exceptional items	155	208	20	557	122		
	Net Profit/(Loss) for the period/year before tax but after extraordinary items	155	208	20	557	122		
- 1	Net Profit/(Loss) for the period/year after tax and extraordinary items	46	208	9	447	111		
	Total Comprehensive Income for the period/year	194	340	(4)	805	(16)		
1	Paid-up Equity Share Capital	1,930	1,930	1,930	1,930	1,930		
	Reserves (excluding revaluation reserve)				1,247	445		
7	Basic for discontinued & continuing operations	0.24	1.08	0.06	2.32	0.60		

Note:

The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results For the quarter and year ended 31" March, 2021 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and company's website (www.ecoreco.com).

For Eco Recycling Limited B K Soni June 25, 2021 Managing Director

#### गोक्ळधाम मेडिकल सेंटर गोएंका ॲंण्ड असोसिएटस मेडिकल ॲंण्ड

रिसर्च सेंटर साई रोड, जन. ए.के. वैद्य मार्ग समोर, गोकुळधाम, गोरेगाव (पू.), मुंबई–४०००६३ जाहीर सुवना

जनतेला याद्वारं कळविण्यात येते की, गोकुळधाम मेडिकल सेंटर डिसेंबर, वर्ष २०१६ पर्यंतच्या रुग्णांचे केस पेपर नष्ट करू इच्छित

इव्हक व्यक्ती ह्या तारखेपासून १० दिवसांत १९,०० व स. ५,०० दरम्यान ते आमध प्तेंटरमधून मिळवू शकतात, कसूर केल्यास

संदर जवाबदार राहणार नाही. दिनांक : 28/06/2021 विक मेडिकल ऑफिसर ठिकाण : मुंबई

### जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, मी डॉ. (सौ). हेमंती मध् विठलानी, राहतात विपल बिल्डिंग, बी.जी. मार्ग, मलबार हिल, मुंबई-४००००६ यांचे त्यांच्याद्वारे मालकी तत्वावर धारक तळमजला, नव आदर्श बिल्डिंग, ९४, वाळकेश्वर रोड, मलबार आणि कुंबाला हिल, मुंबई-४०० ००६ वरील दकान क्र. जी/०४, मोजमापित २१५ चौरस फूट चटई क्षेत्र आणि नव आदर्श निकेतन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. १५ अंतर्गत विभिन्न क्र. १४१ ते १५० धारक प्रत्येकी रू. ५०/-चे १० शेअसं शी संबंधात नामाधिकाराची तपासणी करीत आहेत.

सर्व व्यक्तींना सदर दकान किंवा सदर शेअस किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणताही हक, नामाधिकार, दावा, मागणी किंवा इस्टेट हितसंबंधाचा कोणताही आक्षेप किंवा दावा जसे की, विक्री, धारणाधिकार, प्रभार, निर्वाह, परवाना, भेट वारसा, शेअर, ताबा, सुविधाधिकार विश्वस्त, अत्यदान, ताबा, अभिहस्ताकन किंवा कोणत्याही प्रकारचा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी ते निम्नस्वाक्षरीकारांना लिखित मध्ये ४०७, पंचशील, सी रोड, पी.एम. शुक्ला मार्ग, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४०० ०२० येथे कोणतेही तसे आक्षेप किंवा दावे जर असल्यास, सर्व पूरक आणि पुष्ठधर्थ कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे समजले जाईल की, तेथे कोणतेही दावे नाहीत आणि की, दावे जर असल्यास ते त्यागित समजले जातील

दिनांक २८ जुन, २०२१.

Mumbai

June 27, 2021

सही/ सी. छावा के. विरानी वकील आणि सॉलिसिटर

### दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि.

(रजि. नं. BOM/BNK/127 of 1973) प्रशासकीय कार्यालय/ कर्ज वसुली विभाग ४१८/२०/२२, मौलाना आझाद रोड, मुंबई ४०० ००४ फोन नं. ०२२-२३८२२७७५/८६९१०९६१०७

जा.क्र.व.अ.द.म.क./६२/२०२१ नमना - झेड

दिनांक २२.०६.२०२१

### नियम १०७ चा उपनियम (११ (इ-१) स्थावर मालमत्तेकरीता ताबा सूचना

ज्या अर्थी खाली सही करणार हे द.म.क. जावली सहकारी बँक लि. चे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अन्वये वसुली अधिकारी यांनी ०२.०३.२०२१ रोजी कसुरदार मे. उत्तेकर फिशेरीज (प्रोप्रा. श्री. रुपेशकुमार राजाराम सकपाळ) यांना व इतर ४ कसुरदार (जामीनदार) यांना व्यवसाय कर्ज रक्कम रु. २९,८४,७९३/-, मिळकत तारण कर्ज रक्कम रु. ९,३५,३००/- व ओ.डी. कर्ज स्क्कम रु. ८४,१९,८३२.९५/- चे वसुली कार्यवाही संदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७(३) अन्वये मागणी (डिमांड) नोटीस पारीत करुन नोटीसीतील एक्ण रुपये रक्कम रु. १,२३,३९,९२५.९५/ - (अक्षरी रूपये एक कोटी तेवीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे पंचवीस पैसे पंच्यानव **फक्त**) परत करण्यासाठी नौटीसीने कळविले होते.

ज्याअर्थी में, उत्तेकर फिशेरीज (प्रोप्रा. श्री. रुपेशकुमार सकपाळ) यांना व इतर ४ कसुरदार (जामीनदार) यांनी सदर रक्कम परत करण्यास कसुर केली असल्यामुळे खाली सही करणार यांनी ०३.०४.२०२१ रोजी जप्तीची नोटीस पाठवुन खाली नमूद केलेली स्थावर मालमत्ता जप्त केलेली आहे.

ज्याअर्थी कसुरदार नं.१ मे. उत्तेकर फिशेरीज (प्रोप्रा. श्री. रुपेशकुमार सकपाळ) यांनी व्यवसाय कर्ज, मिळकत तारण कर्ज व ओ.डी. कर्ज घेतेवेळी अनुक्रमे कस्रदार नं.१ (कर्जदार), व कसुरदार नं. २ (जामीनदार) नामे श्री. राजाराम गोविंद सकपाळ यांचे मालकीची खाली नमुद केलेली स्थावर मिळकत सदर कसुरदार नं.१ यांचे कर्जास तारण दिलेली आहे. व त्यासंबधी कसुरदार नं.१ व २ यांनी बँकेस सदर मिळकतीचे तारण गहाणखत तसेच इतर संबंधीत कागदपत्रे दिलेली आहेत. तसेच कसुरदार यांनी वरील मागणी नोटीसीत दर्शविलेली रक्कम बँकेस परत न केल्यामुळे कसुरदार व इतर कसुरदार (जामीनदार) यांना व जनतेला सुचना देण्यात येते की, खाली सही करणार यांनी खालील नमुद केलेली कसुरदार नं.१ व २, यांचे स्थावर मालमत्तेचा ताबा कब्जा दि. ३१.०५.२०२१ रोजी मी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चे नियम १०७ चा उपनियम (११(ड-१) नुसार असलेल्या अधिकारात घेतला आहे.

विशेषत: सदर वरील कब्जेदारांना, कस्रदारांना व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सुचना देण्यात येते की, सदर स्थावर मालमत्ते संबंधी कोणतेही व्यवहार करु नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा द.म.क. जावली सहकारी बँक लि. मुंबई यांचा दि. २०.०५.२०२१ पर्यंतच्या कर्ज येणे बाकी व त्यावरील व्याज तसेच सरचार्जसह बोजा रक्कम रुपये १,१८,१०,३६५.७५/- (रक्कम रुपये एक कोटी अठरा लाख दहा हजार तीनशे पासष्ठ व पंच्यात्तर 'पैसे फक्त) रक्कमेच्या अधिन राहील.

#### स्थावर मालमत्तचे वर्णन/ तपशील पत्ता :- १) श्री. रुपेशकुमार राजाराम सकपाळ

दुर्गादेवी एकता रहिवाशी संघ, एस.आर.ए. गृहनिर्माण संस्था, शॉप नं.१७, राजेंद्र नगर, दत्तपाडा रोड, बोरीवली (पुर्व), मुंबई-४०००६६.

२) श्री. राजाराम गोविंद सकपाळ

विकास को-ऑप हाँसिंग सोसायटी लि., फ्लॅट क्र.६०, ४था मजला, बिल्डिंग नं.३, राजेंद्र नगर, दत्तपाडा रोड, बोरीवली (पुर्व), मुंबई-४०००६६.



(श्री. विजयकुमार एस लकडे) विशेष वसुली अधिकारी

दिनांक :- २२/०६/२०२१ ठिकाण :- मुंबई

(महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) द्वारा द.म.क. जावली सहकारी बैंक लि.

# Nippon india Mutual Fund

MUTUAL Wealth sets you free

### Nippon Life India Asset Management Limited (formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A. Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 22 6808 7000 • Fax No. +91 22 6808 7097 • mf.nipponindiaim.com

### **NOTICE CUM ADDENDUM NO. 31**

Notice is hereby given that Nippon India Mutual Fund ( NIMF )/ Nippon Life India Asset Management Limited ( NAM India ) has decided to make following changes in the fund management responsibilities of Nippon India Tax Saver (ELSS) Fund w.e.f. July 01, 2021:

Existing Fund Manager(s)	New Fund Manager(s)		
Sanjay Parekh,	Rupesh Patel,		
Ashutosh Bhargava (Co-Fund Manager)	Ashutosh Bhargava (Co-Fund Manager)		

Please refer our notice cum addendum no. 29 dated June 20, 2021 for details pertaining to Mr. Rupesh Patel and refer SAI for details pertaining to Mr. Ashutosh Bhargava. The relevant details will be updated in the section. Who manages the Scheme in Scheme Information Document(s) ( SID ) and Key Information Memorandum(s) ( KIM ) of the aforesaid Scheme. This addendum shall form an integral part of the SID / KIM of the aforesaid Scheme. All other provisions of the SID, KIM except as specifically modified herein above shall remain unchanged.

#### For NIPPON LIFE INDIA ASSET MANAGEMENT LIMITED (formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)

(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Make even idle money work! Invest in Mutual Funds

### जाहीर नोटीस

तमाम जनतेच्या माहितीसाठी जाहिर करण्यात येते की, कस्तुरबा पोलिस ठाणे, कस्तुरबा रोड, रेल्वे स्टेशनजवळ, बोरीवली (पू.), मुंबई-४०० ०६६. येथील पोलिस कोठडी (Police Custody) मध्ये असलेले आरोपी उपेंद्र भोला सदा, वय ४२ यांचा दिनांक १२/०७/२०१९ रोजी सायंकाळी ०४.२३ वाजता मृत्यू झाला आहे. सदर पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. सदर पोलिस कोठडीतील मृत्यूबाबत दंडाधिकारीय चौकशी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, नववा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ येथे **दिनांक** ०२/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० बाजता करण्यात येणार आहे.

वरील आरोपी व्यक्तींच्या पोलिस कोठडीतील मृत्यूबाबत कोणाही व्यक्तीला आपला लेखी जबाब अथवा कोणताही पुरावा सादर करावयाचा असेल, तर त्यांनी वरील दिनांकास अथवा सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत हजर राह्न आपला जबाब अथवा

क्र.उ.वि.अ.पश्चिम/कार्या-४/पो.क.मृ./एसआर-०२/२०२१

सही/-दिनांक : २५/०५/२०२१ उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मुंबई पश्चिम उपनगर

> **∆**IL6FS Transportation

### आयएल अंड एफएस टान्स्पोर्टशन नेटवक्से लिमिटेड

मों. का : दी आयएल औड एफएस फायनान्त्रीअल सेंटर, प्लॉट क्र. सी-२२, जी-ब्लॉक, बांद्रे-कुर्ला संकुल, बांद्रे (पू), मुंबई - ४०००५१ यु.क्र : +९१ २२ २६५३ ३३३३, फॅक्सीमाईल : +९१ २२ २६५२ ३९७९ इमेल : itnlinvestor@ilfsindia.com, वेबसाईट : www.itnlindia.com सीआयएन : एल४५२०३एमएच२०००पीएलसी१२९७९०

बाद्वारे सुचना देष्यांत बेते की, सुधारित इन्व्हेस्टर एन्युकेशन औड प्रोटेक्शन फंड ऑबॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर औड रिफंड) रुल्स, २०१६ ("आयईपीएफ रुल्स") सहवाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुर्दीनुसार सलग सात वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश दावा न करता किया प्रदान न होता पडून आहे ते सर्व शेअर्स कंपनीने इन्ग्हेस्टर एज्युकेशन औड प्रोटेक्शन फंड ('आवर्डपीएफ') च्या नावांत हस्तांतरित करणे आवश्यक

आयर्डपीएफ रुल्स नुसार, आर्षिक वर्ष, २०१३-१४ आणि त्यानंतरची सर्व वर्षांसाठी कंपनीने घोषित केलेल्या लाभांशावर दावा केला नाही/रोकड केली नाही आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत त्या संबंधित भागधारकांना आवश्यक माहिती देण्यांत येत आहे. कंपनीने असे भागधारक व आयर्हपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेल्या शेअसेचे तपशील तिची वेचसाईट : www.itnlindia.com वर अपलोड केले आहेत. भागधारकांनी ध्यानांत ठेवाबे की, दावा न केलेला लाभांश आणि अशा शेअर्सवर उपार्जित झाले असल्यास त्या सर्व लाभांसह आयर्र्गीएफ कडे हस्तांतरित झालेले शेअर्स असे दोन्हाँही रूट्स अंतर्गत विहित

प्रक्रिया अनुसरल्यानंतरच आयईपीएफ ऑधॉरिटीकड्न ते परत मागु शकतात. वर कंपनीला २७ सप्टेंबर, २०२१ पर्यंत संबंधित प्रागधारकांकडून कोणताही वैध दावा प्राप्त झाला नाही तर कंपनी सदर रुल्सच्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टीने रुल्स मध्ये निर्धारित केलेल्या प्रक्रियेनुसार आयईपीएफ कडे शेअर्स हस्तांतरित करेल. कृपया ध्यानांत डेवावे की, आवर्डपीएफ कडे हस्तांतरित सगभाग आणि दावा न केलेली

लाभांश रक्कम यांच्या संबंधात कंपनी विरूद्ध कोणताही दावा करता येणार नाही. कोणतीही चौकशी करावची/स्पष्टीकरण हवे असल्वास कृथया आपचे रजिस्ट्रार अंड ट्रान्स्फर एवंटम लिंक इनटाईस इंडिया प्रायकोट लिमिटेड, युनिट: आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी, (पश्चिम), मुंबई – ४०००८३, दुरध्वनी क्र. +९१ २२ ४९१८ ६२००/१८०० २२०८ ७८, पॅनस : +९१ २२ ४९१८ ६०६०, ईमेल : iepf.shares@linkintime.co.in येथे संपर्क साधा.

> आयएल औड एफएस ट्रान्स्योर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड व्हाईस प्रेसिडेंट औड कंपनी सेक्रेटरी

**PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given that 1) Mr. Jayesh

Dedhia, 2) Mrs. Daksha R. Ahir & 3) Mr. Madhu Junanrakar, are joint beneficiaries in respect of Land pursuant of MOU dated 20/08/2014 and the said Land has been more particularly described in the Schedule hereinafter mentioned. WHEREAS, said 1) Mr. Jayesh Dedhia, Mrs. Daksha R. Ahir & 3) Mr. Madhu Junanrakar, being the joint beneficiaries & sufficiently entitled to the said Land, each of them hold their respective share

WHEREAS, from the reliable sources.

it has been revealed to 1) Mrs. Daksha

right in the said land.

R. Ahir & 2) Mr. Madhu Junanrakar that said Mr. Jayesh Dedhia is surreptitiously intending to create third party right, title & interest without any consent and knowledge of the other Two lawful beneficiaries i.e. Mrs. Daksha R. Ahir & 2) Mr. Madhu Junanrakar, in respect of the said land. Therefore, All and/or any persons interested in the said land or any part thereof and being desirous to acquire the said land by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever, are hereby required to inform, notify & apprise to the undersigned at the office of Mr. J.B Singh, having office at A/101 Saraswati Tower Co-operative Housing Society Ltd, Pleasant Park Miraroad East, Thane 400107, prior entering into any Deed and/or documents in order to obtain the written consent and approval of other partners, failing which it shall be deemed that any deed or documents executed thereof without the written consent and knowledge of 1) Mrs. Daksha R. Ahir & 2) Mr. Madhu Junanrakar shall stand invalid as well as annulled, null & void and shall never bind upon 1) Mrs. Daksha R. Ahir & 2) Mr. Madhu Junanrakar in respect of the said land premises of whatsoever nature and same shall be treated as the violation of law and shall be dealt as per

the legal provisions thereof. SCHEDULE OF THE SAID LAND CTS No. 2160/1, area adm. abt. 729.70 Sq. Mtr. & CTS No. 2160/8, area adm. abt. 318.80 Sq. Mtr., laying being and situated at Survey No. 201, Hissa No.1A(Pt), Village Dahisar, Krishna Nagar, Taluka Borivali, District Mumbai Suburban,

M.S.D Mumbai. MR. J. B. SINGH (Advocate High Court, Mumbai) Place: Mumbai Date: 28.06.2021

मुंबई, २८ जून, २०२१

ASPIRE

# एस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

**कॉर्पोरेट कार्यालय** : मोतीलाल ओस्वाल टॉवर, रहिमत्त्लाह सवानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५. ईमेल : info@ahfcl.com. सीआयएन नंबर : U65923MH2013PLC248741 शास्त्रा कार्यालय : शॉप नं. १४, तळमजला, असिया ॲल्टिस, फोर्टिज हॉस्पीटल जबळ, बेल बाजार, कल्याण (बेस्ट), मुंबई - ४२१३०६. महाराष्ट्र संपर्क नं. : विकास बनकर - ०९३७२७०५४७१

### ई-लिलावसह विक्रीकरिता जाहीर नोटीस

दी सिक्ब्रिटायझेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रिअल असेट्स औड एन्फोर्समेंट ऑफ सिक्ब्र्रिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ अंतर्गत एस्पाबर होम फायनान्स कार्परेशन लिमिटेड (एएचएफसीएल) द्वारे, कर्जदारांकडून थकबाकी रक्कम वसल करण्याकरिता खाली नमूद तारण मालमत्ता ताब्यात घेतल्याच्या अनुषंगाने,निम्नस्वाक्षरी कारांद्वारे खाली वर्णन केलेल्या, प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेची ''जशी आहे जेथे आहे'' जशी आहे जी आहे आणि 'तेथे जे आहे ते' तत्वावर खरेदी करण्यासाठी आमच्या सेल्स अँड मार्केटिंग आणि ई-लिलाव सर्व्हिस पार्टनर, मे. **इव्हेंटन सोल्युशन्स** प्रायव्हेट लिमिटेड (InventOn) म्हणजे. https://auctions.inventon.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार/गहाणदार	तारीख आणि रक्कम १३(२) मागणी सूचना	मालमलेचे वर्णन	राखाव रक्कम इरठे बोली वाढवा रक्कम	ई-लिलावाची तारीख व रक्कम
कर्ज करार क्र. LXKAL00315-160014013 शाखा : कल्याण कर्जदार: मुकेशभाई मंसुखलाल रायथठा सह-कर्जदार: जयश्री मुकेशकुमार रायथठा	१८-०१-२०१८ रोजीस रु. ९,८५,६८०/- (रुपये नऊ लाख पंच्याऐंजी हजार सहाजे ऐंजी मात्र)	फ्लॅट नं २०२, २रा मजला, ए विंग, जय मल्हार कॉम्प्लेक्स, हाऊस नं ३८८/१९, अग्रवाल कॉलेज जवळ, शनी मंदिर जवळ, कल्याण ठाणे महाराष्ट्र – ४२१३०६.	5. ८,५०,०००/- 5. ८५,०००/- 5. १०,०००/-	वेळ : सकाळी :

१ लिलाव पुढील बोली दस्तावेजाच्या अटी व शर्तीनुसार आणि त्यामध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित करण्यात आलेला आहे. बोली दस्तावेज ई-लिलावासाठी ठेवलेल्या तारण मालमत्तेचा तपशील आणि बोली अर्जाकरिता बोलीदार एस्यायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड (एएचएफसीएल), www.motilaloswalhfi.com आणि आमच्या सेल्स औड मार्केटिंगची बेबपोर्टल आणि ई लिलाव सेवा पुरवठादार. https://auctions.inventon.in पाह शकतात ज्या ठिकाणी बोली अर्ज ऑनलाईन सादर करता येईल.

सर्व इच्छुक खरेदीदार/ बोलीदारांनी त्यांचे नांव वर नमूद वेब पोर्टल https://auctions.inventon.in वर नोंदणी करून उपरोल्लेखित तारीख आणि वेळेस ई-लिलावामध्ये सहभागासाठी स्वत: विनाशुल्क युजर आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे.

कोणत्याही चौकशी, माहिती, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार क्लाईट सर्व्हिस डिलिव्हरी (सीएसडी) डिपार्टमेंट, सेल्स अँड मार्केटिंग आणि ई लिलाव सर्व्हिंस पार्टनर मे. इव्हेंटन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचेशी फोन क्र. +९१ ९१३७१०००२० आणि ई मेल आयडी : care@inventon.co.in / akshada@inventon.co.in वर संपर्क करू शकतात किंवा प्राधिकृत अधिकारी श्री. विकास बनकर - ०९३७२७०५४७१ यांचेशी संपर्क साधू शकतात.

प्राधिकृत अधिकारी यांचे सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे मालमत्ता/मत्तांवर कोणाताही बोजा नाही तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांचे बोली सादर करण्यापूर्वी ई लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्ता/मत्तांचे नांव, बोजा विषयी आणि मालमत्तांवर कांही दावे/अधिकार/धकबाकी असल्यास त्याविषयी स्वतंत्र चीकशी करावी. ई-लिलाव जाहिरात एएचएफसीएलचे कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही किंवा कोणतीही हमी देत नाही. मालमत्ता एएचएफसीएलला ज्ञात किंवा अज्ञात सर्व विद्यमान आणि भविष्यातील बोजांसह विक्री करण्यात येत आहे. कोणत्याही धर्ड पार्टी दावा / अधिकार /थकवाकी करिता कोणत्याही स्वरुपात प्राधिकृत अधिकारी /सुरक्षित धनको जबाबदार राहणार नाहीत.

ई लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छ्क खरेदीदार/ बोलीदारांनी वर नमूद केल्यानुसार तारण मालमत्तेची विना व्याज परत मिळणारी बयाणा रक्कम (ईएमडी) एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड च्या नांवे डीमांड ड्राफ्ट काढून किंवा खाली नमृद खाते तपशीलामध्ये आस्टीजीएस/एनईएफटी स्वरुपात भरण्यासाठी बँकेचे नांव : एचडीएफसी बँक, शाखा : लोअर परेल मुंबई, खाते क्र. ००६००३४००७३५३०, आयएफएससी कोड: एचडीएफसी०००००६० सोबत स्वत: प्रमाणित केलेल्या पॅन कार्ड, आधार कार्ड, निवास पत्त्याचा पुरावा, कंपनी असल्यास बोर्ड ठराय, कंपनी पत्त्याचा पुराया इतर प्रतीसह सर्व तपशील दि. २९/०७/२०२१ रोजी द. ४.०० वाजता किंवा तत्पुर्वी वेब पोर्टल (https://auctions.inventon.in) वर सादर करणे/अपलोड करणे आवश्यक आहे.

मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीस विकली जाणार नाही. वशस्वी खरेदीदारांनी/बोलीदारांनी ई लिलाव पूर्ण झाल्यापासून २४:०० तासांचे आंत वर नमूद खात्वामध्ये त्वाचे/तिचे/त्यांचे प्रस्तावाच्या २५% (ईएमडीसह) रक्कम आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणे आवश्यक आहे अन्यथा विक्री अयशस्वी गृहित धरून यशस्वी बोलीदाराची ईएमडी जप्त करण्यात येईल. ई लिलावामध्ये सर्व अयशस्वी बोलीदारांची ईएमडी एएचएफसीएल द्वारे ई लिलाव संपल्यानंतर ७२ तासांच्या कामाच्या कार्यकाळात परत करण्यात

येईल, ईएमडीवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही ८. खरेदीची उर्वरित रक्कम यशस्वी खरेदीदार बोलीदार यांचे दवारे, प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित धनकोकडून सदर तारण मालमत्तेची विक्री निश्चित

केलेच्या तारखेपासून पंघरा (१५) दिवसांचे आतं किंवा त्याचे/तिचे निर्णयावर प्राधिकृत अधिकाऱ्यांदवारे लेखी मान्य केलेल्या वाढीव मुदतीमध्ये भरणे आवश्यक आहे. यामध्ये कस्र केल्यास, त्यापुर्वी भरेलेली रक्कम जप्त करण्यात येईल. ९. जंगम मालमत्तेच्या पाहणीची तारीख दि. ०६/०७/२०२१ रोजी स. ११.३० ते दु. ४.०० च्या दरम्यान आहे. १०. लिलाबाच्या कोणत्याही टप्प्यात, कोणतीही पूर्व सूचनेशिवाय आणि कोणतेही कारण न देता ई लिलाव पूढे नेणे किंवा बोली/प्रस्ताव स्विकारणे/

नाकारणे/ सुधारणे/रद्द करणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. जर कोणतेही बोली नाकारली गेली तर प्राधिकृत अधिकारी खाजगीरित्या मालमत्ता विक्रीसाठी कोणत्याही इच्छक बोलीदार किंवा इतर व्यक्तींसोबत बोलणी करू शकतात.

११. यशस्वी खरेदीदार/ बोलीदारांना मालमत्ता त्याच्या/तिच्या/त्यांच्या नांवे करून घेण्यासाठी कायद्यानुसार लागू वैधानिक देयके, कर, देव शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ भरणे आवश्यक आहे. १२. विक्री प्राधिकृत अधिकारी यांच्या पुष्टीच्या अधीन आहे.

१३. कर्जदार/ हमीदार, जे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी सदर विक्री नोटीसवर नमूद लिलाव विक्री ठेवण्याविषयी, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमाच्या नियम ८(६) अन्वये नोटीस समजाबी. १४. बाद्वारे कर्जदार/ जामीनदार यांना **सरफायसी कायदा २००२ अंतर्गत लिलाव तारखेपूर्वी वर नमूद केल्वाप्रमाणे रक्कम भरण्यासाठी ३० दिवसांची विक्री नोटीस देण्यात येत आहे** अन्यथा जंगम मालमत्तेचा लिलाव होईल आणि बाकी असेल तर,व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल.

कर्जदाराने विक्री तारखेपूर्वी एएचएफसीएलकडे संपूर्ण थकबाकी रक्कम भरत्यास लिलाव थांबविण्यात येईल. १५. एकुण कर्ज थकबाकी रक्कम ही कर्ज समाप्ती रक्कम नाही. इतर सर्व शुल्क (काही असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळेस मोजण्यात येईल.

१६. वर नमुद्र केल्याप्रमाणे मालमत्तेवर जे काही उत्तरदायित्व आहे त्यास एएचएफसीएल जबाबदार नाही. मालमत्तेचा लिलाच 'जसे आहे जेथे आहे' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे ते' तत्वावर करण्यात येणार आहे.

१७. विक्री सिक्युरिटायझेशन औड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स औड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२, अंतर्गत विहीत नियम व शतींच्या अधीन राहन, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार राहील, विक्री नोंदणी करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वी बोलीदार/ खरेदीदाराची राहील. उपरोक्त संदर्भित मालमत्ता बिक्रीच्या नोंदणी संदर्भात मुदांक शुल्क, नोंदणी शुल्क, हस्तांतरण शुल्क आणि इतर कोणत्याही खर्चा संदर्भातील सर्व खर्च यशस्वी बोलीदार/ खरेदीदाराने करावयाचा आहे. विक्रीची लवकरात लवकर नोंदणी करावी लागेल अन्यथा नोंदणी विलंबाचे काय कारण आहे हे एएचएफसीएलला त्या बाबत खरेटीटाराने विनंती पत्र द्वावे लागेल.

१८. इच्छक बोलीदार /ऑफर देणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधीला ई लिलाव/ विक्री प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा अधिकृततेचे पत्र बोली कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.

१९. **विशेष सूचनाः** ई लिलाव, एस्पायर होम फायनान्स कार्पोरशन लिमिटेड (एएचएफसीएल) यांच्यावतीने, सेवा पुरवठादार, **मे. इव्हेंटन सोल्पुशन्स** प्रायब्हेर लिमिटेड, पूर्व-निर्धारित तारखेला आयोजित करतील तेव्हा बोलीदाराने राखीव किंमतीच्या वर त्यांची बोली निवडीसाठी स्वतःचे घर / कार्यालय येथून कोट करतील, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर पॅराफर्नेलिया ची आवश्यकता स्वत: बोलीदारांनीच सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की इव्हेंटन अयशस्वी समस्येची ततेची (कोणत्याही कारणास्तव) सर्व जबाबदारी बोलीदाराची असेल आणि एएचएफसीएल अथवा डब्हेंटन सदर अनपेक्षित परिस्थितीतीसाठी जबाबदार राहणार नाहीत. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती सर्व व्यवस्था/ पर्याय करून ठेवावे जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही आणि ई लिलावामध्ये यशस्वीरित्या सहभागी होता वेईल, तथापि अशी कोणतीही कठीण परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी

त्याचे / तिचे बोली कोट करण्यासाठी /वाडविण्यासाठी अंतिम मिनिटापर्यंत बाट पाह नये. २०. सदर आमच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेले आहे. htps://motilaoswalhf.com.equction-pdf नोंद च्यायी : कृपया नोंद च्यायी की सुरक्षित धनको सर्व कर्जदार/जामीनदार/तारणकर्त्यांना स्पीड/ रजिस्टर्ड पोस्टद्वारे विक्री नोटीस बजावत आहेत. जर कोणत्याही पार्टीला प्राप्त न झाल्यास विक्री नोटीसीचे सदर प्रकाशन सेवा पर्याय म्हणून गृहित धरण्यात येईल.

ठिकाण: महाराष्ट्र दिनांक: २८-०६-२०२१

भाषांतरामध्ये त्रटी आढळल्यास इंग्रजी मजकर ग्राह्य धरण्यात येईल.

सही/-प्राधिकृत अधिकारी एस्पायर होम फायनान्स कार्पोरशन्स लिमिटेड

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

**Authorised Signatory**